

आपण दरमहा रुपये २,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त रुपये १,०००/- पटीत सलग १२ महिने हप्ते भरावयाचे आहेत.

या योजनेअंतर्गत सलग दरमहा १२ हप्ते भरल्यानंतर योजना कालावधी पूर्तीनंतर ग्राहक खरेदी करू शकतील.

सहभागी ग्राहकांना पुढीलप्रमाणे योजने अंतर्गत खरेदी दरम्यान लाभ दिला जाईल:

सोने दागिने खरेदी करिता योजनेच्या रक्कमेनुसार २०% पर्यंत वेस्टेज (घडणावळ) असलेल्या सोने दागिन्यांकरिता मजुरीवर १००% सूट दिली जाईल.

हिरे दागिने खरेदी करिता योजनेच्या रक्कमेनुसार ४०% पर्यंत वेस्टेज (घडणावळ) असलेल्या हिरे दागिन्यांकरिता मजुरीवर १००% सूट दिली जाईल.

शुद्ध सोने, वेढणी, कॉइन किंवा बुलियन खरेदी करिता योजने अंतर्गत हप्ता रक्कमेच्या ५०% रक्कम लाभ स्वरूपात खरेदीमध्ये दिली जाईल.

योजना खाते सुरु करण्यासाठी ग्राहकाने स्वतःचा फोटो आणि पत्त्याचा अधिकृत पुरावा देणे अनिवार्य आहे.

ग्राहकाने बँक खात्याचा तपशील देणे बंधनकारक राहील. (सदर बँक खात्याचे प्रमाणीकरण केले जाईल याची नोंद घ्यावी)

योजनेचा पहिला हप्ता रोख, कार्ड किंवा ऑनलाईन स्वरूपात जमा करून ग्राहक योजनेमध्ये सहभागी होऊ शकतील. सहभागी ग्राहकांना योजनेचे पासबुक दिले जाईल व प्रत्येक व्यवहाराची पावती दिली जाईल.

हप्ता रक्कम कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Cash / Debit - Credit Card / Cheque / Online / UPI च्या माध्यमातून जमा करू शकतील.

सदर योजना हि केवळ खालील नमूद शाखांकरिता उपलब्ध असून या योजनेचे सर्व व्यवहार जसे कि खाते सुरु करणे, हप्ते भरणे, खरेदी करणे इत्यादी संबंधित शाखांमध्ये करता येतील.

ग्राहक एका योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रुपये २०,०००/- पर्यंतच्या रक्कमेची योजना सुरु करू शकतील.

दुसऱ्या महिन्यापासून हप्ता भरताना योजना सुरु केलेल्या तारखेपूर्वी हप्ता भरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ: जर आपल्या योजनेची सुरुवात १० तारखेस झाली असेल तर पुढील सर्व हप्ते हे १० तारखे पूर्वी भरणे आवश्यक राहील.

हप्ता रक्कम भरण्यास विलंब झाल्यास मिळणाऱ्या सवलत किंवा लाभाच्या प्रमाणामध्ये घट केली जाईल कृपया याची नोंद घ्यावी.

संपूर्ण योजना कालावधी दरम्यान हप्ता भरण्यामध्ये जास्तीत जास्त १० दिवसांचा विलंब स्वीकार केला जाईल. त्यापुढील अधिक विलंब हा ग्राहकास मिळणाऱ्या लाभ किंवा सवलतीकरिता परिणामकारक राहील कृपया याची नोंद घ्यावी.

संपूर्ण १२ महिने सलग हप्ते जमा करून योजना मुदत पूर्ण झाल्यानंतरच ग्राहकास योजनेचा संपूर्ण लाभ घेता येईल.

११ ते १२ महिन्या दरम्यान योजना खाते बंद केल्यास खरेदी केल्या जाणाऱ्या संबंधित दागिन्यांच्या वेस्टेज मध्ये सोने दागिन्यांकरिता १०% व हिरे दागिन्यांकरिता २०% वेस्टेज लाभ स्वरूपात वजा केले जाईल.

६ ते १० महिन्या दरम्यान योजना खाते बंद केल्यास खरेदी केल्या जाणाऱ्या संबंधित दागिन्यांच्या वेस्टेज मध्ये सोने दागिन्यांकरिता ५% व हिरे दागिन्यांकरिता १०% वेस्टेज लाभ स्वरूपात वजा केले जाईल.

कमीत कमी ६ हप्ते सलग भरले तरच मुदत पूर्ण झाल्यानंतर खरेदीच्या वेळी लाभ किंवा सवलत मिळेल. ६ महिन्याच्या अगोदर योजना खाते बंद केल्यास ग्राहक कोणत्याही प्रकारे लाभ मिळण्यासाठी अपात्र राहील.

सोने दागिन्यांच्या खरेदी करिता २०% पेक्षा जास्त वेस्टेज असल्यास २०% वेस्टेज वजा होऊन उर्वरित वेस्टेज करिता मजुरी लागू होईल.

हिरे दागिन्यांच्या खरेदी करिता ४०% पेक्षा जास्त वेस्टेज असल्यास प्रथम ४०% वेस्टेज वजा होऊन उर्वरित वेस्टेज करिता मजुरी लागू होईल.

योजना मुदतीनंतर हि अधिकच्या दिवसांकरिता ग्राहकास कोणताही अतिरिक्त लाभ किंवा सवलत उपलब्ध राहणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.

योजने अंतर्गत खरेदी करताना खरेदी दरम्यान चालू असणारा दर व मजुरी लागू राहील.

खरेदी करतेवेळी ग्राहकाजवळ योजना खात्याशी संलग्न असलेला रजिस्टर मोबाईल नंबर असणे अनिवार्य राहील. OTP च्या साहाय्याने ग्राहक व योजना खात्याची खात्री केल्यानंतर ग्राहकास खरेदी करता येईल.

योजनेच्या एकूण जमा रक्कमेची ग्राहकास खरेदी करणे बंधनकारक राहील. योजना रक्कमेचा ग्राहकास परतावा मिळणार नाही, इतर व्यक्तीच्या नावे हस्तांतर करता येणार नाही तसेच इतर योजनेचे हप्ते भरण्यासाठी वापरता येणार नाही.

ग्राहकास खरेदी करतेवेळी ओळखपत्र, योजनेचे कार्ड व हप्ता भरलेल्या सर्व पावत्या सादर कराव्या लागतील.

रक्कम भरलेल्या हप्त्याचे कार्ड गहाळ झाल्यास रुपये १००/- भरून दुसरे कार्ड घ्यावे लागेल. सदर करिता ग्राहकाने विनंती अर्ज जमा करणे आवश्यक राहील तसेच ग्राहकाजवळ योजना खात्याशी संलग्न असलेला रजिस्टर मोबाईल नंबर असणे अनिवार्य राहील. OTP च्या साहाय्याने ग्राहक व योजना खात्याची खात्री केल्यानंतर ग्राहकास नवीन पासबुक कार्ड दिले जाईल.

योजना मुदत पूर्ण झाल्यानंतर ग्राहकास एक Code प्रदान केला जाईल. सदर Code हा पुढील ९० दिवसांकरिता वैध राहील.

नमूद ९० दिवसांच्या कालावधी मध्ये ग्राहक खरेदी करण्यासाठी न आल्यास संबंधित रक्कम ग्राहकाच्या नमूद बँक खात्यामध्ये कोणत्याही लाभाशिवाय हस्तांतर करण्यात येईल.

ग्राहकाच्या जमा रक्कमेचा विनियोग केवळ दागिने खरेदी साठीच करता येईल, तो कोणत्याही योजनेचे हप्ते भरण्यासाठी करता येणार नाही, परिणामी संपूर्ण रक्कम हि खरेदी बिलामध्ये वापरावी लागेल.

- एका खरेदी बिलामध्ये ग्राहकास केवळ एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
- एका खरेदी दरम्यान ग्राहकास दोन ऑफर एकत्र करता येणार नाही.
- योजनेअंतर्गत रुपये १५,०००/- त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या सहभागासाठी संबंधित ग्राहक हा पॅन कार्ड धारक असणे अनिवार्य राहील.

ग्राहकाची स्वाक्षरी: _____

या योजनेस लागू होणाऱ्या सर्व नियम व अटी ग्राहकास लागू होतील तसेच खरेदी करतेवेळी GST अथवा तत्सम कोणताही कर लागू झाल्यास तो ग्राहकास सोसावा लागेल.

वरील नमूद नियमांमध्ये पूर्वसूचना न देता फेरफार करणे किंवा रद्द करणे तसेच योजना बंद करण्याचे सर्व हक्क कंपनीने स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत.

सर्व विवाद पुणे न्यायालय अंतर्गत.

दिनांक : _____

ग्राहकाची स्वाक्षरी : _____

पुणे: रविवार पेठ, फडके हौद / चाफेकर चौक, चिंचवड / आळंदी रोड, भोसरी / वाळवेकर लॉन्स शेजारी, पुणे-सातारा रोड / पौड रोड, कोथरूड.

सातारा: पोवई नाका / कराड: कृष्ण नाका, स्टेशन रोड / सांगली: सांगली-मिरज रोड, विश्रामबाग / कोल्हापूर: रेल्वे स्टेशन समोर, शाहूपुरी / अथणी-कर्नाटक: आंबेडकर सर्कल, अथणी.